



GOLKUNDA DIAMONDS & JEWELLERY LIMITED

REGD. OFF: G-30, GEMS & JEWELLERY COMPLEX - III. SEEPZ, ANDHERI (EAST), MUMBAI - 400 096 INDIA.

Tel: (91-22) 2829 0155/2829 0156 Email: admin@golkunda.com Web: www.golkunda.com

CIN No. L36912MH1990PLC058729

To,

August 29, 2022

BSE Limited

Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai-400001

Ref.: Scrip Code: 523676

Sub: Submission of copy of newspaper notice related to the shares to be transferred to IEPF not claimed by the members for 7 years in compliance with Regulation 30 of SEBI (LODR) Regulations, 2015

Dear Sir/ Madam,

Please find annexed herewith copy of newspaper advertisement related to the shares to be transferred to IEPF for not claiming dividend thereon by the members of the Company for 7 years period as published in the Business Standard (English) and in Mumbai Lakshadeep (Marathi) on 27.08.2022


This is for your information and record

Thanking You,

Yours Faithfully,

For Golkunda Diamonds and Jewellery Limited

Kopal Jain
Company Secretary



SANGAM (INDIA) LIMITED
CIN-117118RJ1984PLC003173 • Regd. Off.: Atun, Chittorgarh Road, Bhiwara-311001 (Raj.)
• Ph: +91 1482 245400 Fax: +91 1482 245450 • Email: secretarial@sangamgroup.com Website: www.sangamgroup.com

Notice to Shareholders
Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)
Shareholders are hereby informed that, pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, the dividend declared on the equity shares for the Financial Year 2014-15, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the Investor Education and Protection Fund (IEPF). The corresponding shares on which dividend were unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the Rules. In compliance with the said Rules, the Company has sent individual notices to all the concerned members whose shares are liable to be transferred to IEPF, the full details of such members are made available on the Company's website at www.sangamgroup.com.
In this connection, please note the following:
1) In case you hold shares in physical form: Duplicate share certificate(s) will be issued and transferred to IEPF. The original share certificate(s) registered in your name(s) and held by you, will stand automatically cancelled.
2) In case you hold shares in electronic form: Your demat account will be debited for the shares liable for transfer to the IEPF.
Further, any member whose name is appearing in the above-mentioned list shall send a request letter along with self-attested copy of KYC documents of the shareholder like PAN, cancelled cheque leaf along with latest utility bill as address proof for claiming the dividend on or before 28th November, 2022 and avoid transfer of your shares to the IEPF Authority. In case no valid claim in respect of equity shares is received from the members of the Company by 28th November, 2022 or such other date as may be extended, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the said Rules, transfer the shares to the IEPF by the due date as per the stipulated procedure. Please note that no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF. However, any person whose shares and unpaid dividend is transferred to the IEPF may claim the shares and dividend from the Investor Education and Protection Fund Authority (IEPF Authority) as per the procedures prescribed under the Rules. For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, at "Bigshare Services Pvt. Ltd. (Unit: Sangam (India) Ltd.) (RTA)" at Office No S6-2, 6th floor Finance Business Park, Next to Alura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093, Maharashtra, India" Tel: 022-62638200 Email Id: investor@bigshareonline.com.


For Sangam (India) Limited
Sd/-
(A.K.Jain),
Company Secretary

Place : Bhiwara
Date : August 27, 2022

FORM "Z"
(See sub-rule 11 (d-1) of Rule 107)
Possession Notice For Immovable Property
Whereas, the undersigned being the Mr. Rahul V.Kasurde Special Recovery officer, of the Dnyandeep Co-operative Credit Soc.Ltd. Mumbai, Panvel Branch under the Maharashtra Co-operative Societies Act 1960, Rules 1961, Sec-156, Rule-107 issued a demand notice dated 18/06/2021 calling upon the judgment debtor Mr.Jaydas Ganu Karnuk (Borrower),Mr.Ganu Mahadu Karnuk,Mr.Vikas Ganu Karnuk (Co Borrower) to repay the amount mentioned in the Demand Notice issued by this office Rs.9,39,082/- (Rs. Nine Lakh Thirty Nine Thousand Eighty Two Only) with date of receipt the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 30/04/2022 and attached the property described herein below.
The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961.
The judgment debtor in particular and the public in general is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of 107 [11 (d)(1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961.
The judgment debtor in particular and the public in general (Specially Panvel, Raigad) is hereby cautioned not to deal with the property and dealings with the property will be subject to the charges of the Dnyandeep Co-op. Credit Soc. Ltd. Mumbai, for an amount Rs.11,12,207/- (Rs. Eleven Lakh Twelve Thousand Two Hundred Seven Only) and interest thereon.
Description of the Immovable Property
All that part and parcel of the property consisting of :-
Property No-79 A & B (RCC House), At-Khanav ,Post Panvel,Tal- Panvel, Dist-Raigad -410 206, (Area of 78.067 Sq.Mt.)
Date : 27/08/2022
Place : Panvel,Dist.Raigad
Rahul V Kasurde
Special Recovery and Sales Officer (under 156 of MCS Act, 1960 and MCS Rules 1961 Rule 107)

Court Room No. 31
IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY
COMMERCIAL SUIT NO. 116 OF 2022
(Order 5 Rule 20 (1A) of C.P.C)
Plaint Lodged on - 13.01.2022, Plaint admitted on - 25.02.2022
Summons for Settlement of issues in a Suit Relating to Commercial Courts Commercial Divisions and Commercial Appellate Divisions of High Court Act, 2015 Order V.r.1. of the Code of Civil Procedure 1908.
CANARA BANK, a Banking Company, Constituted and functioning under the Provisions of the Banking Companies (Acquisition and Transfer of Undertakings Act, 1970, having their Central Office at Bangalore, Karnataka State and Branch Office at Shop No. 5, Kanakia Zillon, LBS Road, Kurla (West), Mumbai- 400 070. The suit is filed by Smt. Ketaki Sinha, Age - 34 yr. Sr. Manager and Power of Attorney Holder.
Vs
Sunita Karande adult inhabitant, Prop. of Vinay Tours & Travels, Room No.10 - 11, Khardeo Nagar, Ghatla, Village Near Chatrapati Vyayam Shala, Chembur, Mumbai - 400071.
..... **PLAINTIFFS**
WHEREAS the above named Plaintiff/s have has instituted a suit relating to a commercial dispute against you and you are hereby summoned to file a written statement within 30 days of the service of the present summons and in case you fail to file the written statement within the said period of 30 days, you shall be allowed to file the written statement on such other day, as may be specified by the Court, for reasons to be recorded in writing and on payment of such costs as the Court deems fit, but which shall not be later than 120 days from the date of service of the summons. On expiry of one hundred and twenty days from the date of service of summons, you shall forfeit the right to file the written statement and the Court shall not allow the written statement to be taken on record.
The Plaintiff therefor prays :-
a. That the Defendants be ordered and decreed to pay to the Plaintiffs a sum of (**Loan Account No. 55429910000023**) **Rs. 2,57,103/- (Rupees Two Lacs Fifty Seven Thousand One Hundred Thirty Nine Only)** as on 11.01.2022 @ 8.50 % p. a. with further interest from 12.01.2022 @ 8.50% p. a. (Rate of interest is floating from time to time according to the Guidelines of the Banking) + 2% overdue **interest till final payment or realization as per The Particulars of Claim at EXHIBIT "Q" hereto.**
b. That the Hon'ble Court be pleased to declare to pay to the Plaintiffs a sum of (**in Loan Account No. 55429160000099**) **Rs. 60,653/- (Rupees Sixty Thousand Six Hundred and Fifty Three Only)** as on 11.01.2022 @ 7.50% p. a. with further interest from 12.01.2022 @ 7.50% p. a. (Rate of interest is floating from time to time according to the Guidelines of the Banking) + 2% overdue **interest till final payment or realization as per The Particulars of Claim at EXHIBIT "T" hereto.**
c. That the said Hon'ble Court be pleased to declare that the said Hon'ble Court be pleased to declare that the said Hypothecated Vehicle are validly mortgaged / Hypothecated charged in favour of the Plaintiffs for recovery of its dues in respect of the said aforesaid vehicle Loan facilities and that the said Hypothecated / charge is valid, subsisting and enforceable against the Defendants.
d. For such other reliefs as the nature and circumstances of the case may require.
e. That the Defendants be ordered and decreed to pay to the Plaintiffs the costs of this suit.
f. That the Plaintiffs be allowed to amend the Plaintiff as and when necessary.
You are hereby summoned to appear in this Hon'ble Court on Court Room Num. 31 on **28.09.2022 at 11.00 a. m.** O'clock standard time in the forenoon at Court Room Num. 31 on person or by an Advocate and able to answer all material questions relating to the suit, or who shall be accompanied by some other person able to answer all such questions to answer the abovesummed Plaintiff and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit, you must produce all your witnesses on that day, and are hereby required to take notice that in default or your appearances on the day before mentioned the suit will be heard and determined in your absence; and you will bring with you or send your Advocate, any document in your possession or Power containing evidence Relating to the merits of the Plaintiffs case or upon which you intend to rely in support of your case. Given under my hand and the seal of this Hon'ble Court. Dates this 11th Aug 2022, Sd/-
M/S. SANJEEV KANCHAN & CO.
ADVOCATES FOR THE PLAINTIFFS
4, *Millan Bldg., 189, Perin Nariman Street, Fort, Mumbai- 400 001.

For Registrar, City Civil Court, Bombay



THE COSMOS CO-OP BANK LTD.
(MUMBAI) INCORPORATED IN INDIA
Registered Office : 'Cosmos Tower', Plot No. 6, ICS Colony, University Road, Ganeshkhind, Shivajinagar, Pune - 07. **Phone :** 020-67085305

POSSESSION NOTICE (Under Rule- 8(1))
Whereas the undersigned being appointed as the Authorised officer of **The Cosmos Co-Operative Bank Ltd.,** under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 26.05.2022 and paper published on 10.06.2022 calling upon the Late Mr. Shevare Somnath Sitaram (Borrower) Since Deceased through his legal Heirs: **Smt. Meena Somnath Shevare, Mr. Dattatray Somnath Shevare, Address- C-2, Shivaji Wadi, near Petrol Pump, Vinay Nagar, Wadala- Patardi Road, Indira Nagar, Nashik 422009 Maharashtra,** to repay the amount mentioned in the notice being ₹ **2,88,562.71 (₹ Two Lakhs Eighty Eight Thousand Five Hundred Sixty Two and Paise Seventy One Only) + interest + charges** within 60 days from the date of receipt of the said notice.
Legal Heirs of Borrower has failed to repay the entire amount, notice is hereby given to the Legal Heirs, and it's Guarantors and the public in general that the undersigned has **taken Constructive possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-section (4) of Section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on 22/08/2022.
Legal Heirs of Borrower, and it's Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and dealings with the property will be subject to the charge of **The Cosmos Co-Operative Bank Ltd.,** for an amount of ₹ **2,88,562.71 (₹ Two Lakhs Eighty Eight Thousand Five Hundred Sixty Two and Paise Seventy One Only)+ interest + charges** thereon.
Description of the Immoveable Property
All that piece and parcel of property bearing Shop No. 06 area admeasuring about 13.29 Sq.meters (Built-up), on Ground Floor, in the Building known as 'Aaditya Jyot Apartment', constructed on NA plot bearing No. (1+2)/3 adm. 872.98 Sq. m. out of Survey No. 475A/16D/(Part) + 475A/19/1+2/3, situated in the Village Nashik, Near Nasardi Pool, Nashik- Pune Road, Nashik, Taluka and District- Nashik and within the limits of Nashik Municipal Corporation and the said Shop No. 06 is bounded as: On or Towards East: By Shop No. 07, On or Towards West: By Shop No. 05, On or Towards South: By Colony Road, On or Towards North: By Parking. Along with rights in common areas and appurtenant attached thereto.
Date : 22.08.2022
Place : Nashik
Authorised Officer & Chief Manager,
The Cosmos Co-Operative Bank Ltd.



DHAMPUR SUGAR MILLS LIMITED
Regd. Office: Dhampur, Distt. Bijnor-246761, U.P.
Corp. Office: 6th Floor, Max House, Okhla Industrial Estate, Phase- III, New Delhi-110020
CIN: L15249UP1933PLC000511, Ph: 011-41259400
Email: investordesk@dhampurugar.com, Website: www.dhampurugar.com
Notice to Shareholders

Notice is hereby given that there is an unintentional printing error in para (iv) of Annexure B annexed to the Independent Auditors' Report on Standalone Financial Statements enclosed in the Annual Report 2021-22. The Company will again send the Annual Report 2021-22 containing corrected Independent Auditors' Report on Standalone Financial Statements through Email to the Stakeholders.
We further state that the corrected version of the Annual Report is also available on the website of the Company at www.dhampurugar.com and is being submitted with the Stock Exchanges.
For Dhampur Sugar Mills Limited
Sd/-
Place : New Delhi
Dated : 26.08.2022
Aparna Goid
Company Secretary

PUBLIC NOTICE
I have published a Public Notice on 19/08/2022 in Business Standard and Mumbai Tarun Bharat for loss of Original Agreements in respect of Flat No. 401 on the Fourth Floor of the Building No. B-1 of the MULUND RAJLAXMI CO-OP. HSG. SOC. LTD. along with One Car Parking Space No. 11, situated at Navghar Road, Mulund (East), Mumbai -400 081, wherein it is mentioned as "MR. BALAKRISHNAN VISVANATH LALGUDI is a lawful owner of the Flat, it should be read as "MR. PRAKASH BALAKRISHNAN AND MR. BALAKRISHNAN VISVANATH LALGUDI are the joint owners of the said Flat".
(DARSHANA DRAVID)
Advocate, High Court

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given on behalf of **Mr. Ravi Prakash Aggarwal.**
Mr. Ravi Prakash Aggarwal is the owner of Office No. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, on the 1st floor, Wing "B", in the Building known as "Aggarwal Trade Centre", situated at Road No. DBC, Sector No. 11, of Central Business District, Belapur, Navi Mumbai. Hence, vide this public notice, Mr. Ravi Prakash Aggarwal invites any claims or objections from any legal heir or other person having claim on the said shops and any objection on sale of the said shops. Therefore, any person in any manner whatsoever are requested to make the same known to the undersigned in writing at office number 325, 3rd floor, V mall, Thakur complex, Kandivali East, Mumbai - 400101, within 15 days of this notice, failing which the same will be deemed to have been waived.
On behalf of
Mr. Ravi Prakash Aggarwal,
Advocate Suverna Govil
Date: 27.08.2022
Place: Mumbai
Sd/-
Proprietor




The Brihanmumbai Electric Supply & Transport Undertaking
(OF THE BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA)



TENDER NOTICE
E-tender is invited for the supply of following item.
(1) Selection of consultant for Monitoring, Verification, Issuance and Trading of Carbon Credits for BEST Undertaking
Note : For more details, log on to website <https://mahatenders.gov.in>.
PR0/AAM(M)/84/2022
GENERAL MANAGER




PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public that the Company i.e. **Jalaj Lifestyle Pvt. Ltd.** was in possession of the following title deeds viz. (1) Original Agreement for Sale between Kshitija Infrastructure Pvt. Ltd. and Jalaj Lifestyle Pvt. Ltd., registered under Sr. No. BBE-3-5895-2013 dated 05.12.2013, (2) Original Floor Drawing Plan, (3) Original Ghoshwara Bhag II, (4) Original Registration Receipt, (5) Original Inland II and (6) Original Challan in respect of the flat as mentioned in the schedule hereunder.
The aforesaid original documents and title deeds are **misplaced/lost** and not traceable even after due diligence. The company i.e. **Jalaj Lifestyle Pvt. Ltd.** has filed a **missing complaint** in respect of the said lost of original documents and title deeds with the **Nagpada Police station on 03.08.2022.** If anyone having possession of the aforesaid documents and title deeds as mentioned hereinabove or having any kind of claim/right/title and interest of whatsoever nature is hereby requested to kindly contact the undersigned advocates within 7 days from the date of publication of this Notice alongwith the said original documents.
:SCHEDULE:-
Flat No. 1601, 16th floor in the 'D' Wing in the building known as "**Shree Laxmi Residency**", standing on Plot bearing C. S. No. 1944 of Byculla Division, N. M. Joshi Marg, Byculla (W), Mumbai.
Dated this 27th day of August, 2022.
M/s. V. S. Legal Associates
1A, 5 & 5A, 4th Floor, Kamanwala Chamber, Premises Co-op. Society Ltd., Sir P. M. Road, Mumbai-400 001. Mob. No- 9323918397




GOLKUNDA DIAMONDS & JEWELLERY LTD
CIN: L36912MH1990PLC058729
Regd. Office: G-30, Gems & Jewellery Complex-III, SEEPZ, Andheri (East), Mumbai-400096
Tel. No. : 022-28290155/56 E-mail : cs@golkunda.com Website : www.golkunda.com

NOTICE TO THE ORDINARY (EQUITY) SHAREHOLDERS OF THE COMPANY
Sub: Transfer of Ordinary (Equity) Shares of the Company to the Investor Education and Protection Fund
This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs as amended from time to time ("the Rules").
The Companies Act, 2013 and the Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, in the name of Investor Education and Protection Fund ("IEPF"). However, where there is a specific order of Court of Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are pledged or hypothecated under the provisions of the Depositories Act, 1996, the Company will not transfer such shares to IEPF Fund.
Adhering to the various requirements set out in the Rules, individual communication has been sent to the concerned shareholders whose Ordinary (Equity) shares are liable to be transferred to IEPF under the Rules for taking appropriate action(s).
The Company has uploaded full details of such shareholders including their names, Folio Number and DP ID & Client ID and number of their shares due for transfer to IEPF on its website. Shareholders concerned are requested to refer to the web-link www.golkunda.com to verify details of their unencashed dividends and the shares liable to be transferred to the IEPF.
Kindly note that all future benefits, dividend arising on such shares would also be credited to IEPF. Shareholders may also note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF including all benefits accrued on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the due procedure prescribed in the Rules.
The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them. After issue of new share certificate(s) the Company will inform the Depository by way of Corporate Action to convert new share certificate(s) into DEMAT form and transfer the shares to IEPF as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand already registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules.
In case of share(s) held in dematerialized form, the Company shall inform the depository by way of Corporate Action, where the shareholder(s) have their accounts for transfer in favour of the IEPF Authority.
Please note that due date for claiming dividend for Financial Year 2014-15 is 31.10.2022. All concerned shareholder(s) are requested to make an application to the Company/the Company's Registrar and Transfer Agents preferably by 31.10.2022 with a request for claiming unencashed or unclaimed dividend for the year 2014-15 and onwards to enable processing of claims before the due date.
In case no valid claim in respect of unclaimed dividend is received from the shareholders by due date or such other date as may be extended, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the Rules, transfer the shares to IEPF as per procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares related thereto as transferred to IEPF.
In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent at Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (west), Mumbai-400083. Tel. 022-49186270, Email: iepf.shares@linkintime.co.in
For Golkunda Diamonds & Jewellery Limited
Sd/-
Place: Mumbai
Date: August 25, 2022
Kopal Jain
Company Secretary and Compliance Officer




HINDUSTAN MOTORS LIMITED
CIN-L34103WB1942PLC018967
Regd. Office "Birla Building", 13th Floor, 9/1, R. N. Mukherjee Road, Kolkata-700001
T +91 33 22420932; F +91 33 22480055
Email hmsoecy@hindmotor.com | Website : www.hindmotor.com

INFORMATION REGARDING 80th ANNUAL GENERAL MEETING OF HINDUSTAN MOTORS LIMITED
This is to inform that the 80th Annual General Meeting ("AGM") of M/s. Hindustan Motors Limited ("the Company") will be held through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM") on Wednesday, the 28th September, 2022 at 2.00 P.M. IST in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Listing Regulations read with General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, 02/2021 dated 13th January, 2021, 19/2021 dated 8th December, 2021, 21/2021 dated 14th December, 2021 and 02/2022 dated 05th May, 2022 ("MCA Circulars") and circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13,2022, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") to transact the business set out in the Notice calling the AGM.
The necessary information in terms of MCA & SEBI Circulars, pertaining to the said AGM is furnished below :-
a) 80th AGM of the Company will be held through VC/OAVM in compliance with applicable provisions of the Act read with MCA Circulars.
b) Date and Time of the AGM through VC or OAVM is Wednesday, the 28th September, 2022 at 2.00 P.M.
c) The notice of the AGM convening the meeting shall be available on the websites of the Stock Exchanges where equity shares of the Company is listed i.e. at BSE (www.bseindia.com) & NSE (www.nseindia.com) and on the website of the Company (www.hindmotor.com). Members who have not registered their E-mail address may update their details with the Depository Participant in case of shares held in electronic form and with the Company's Registrar in case the shares held in physical form for getting the soft copy of the notice and e-voting instructions along with the User ID and Password.
d) **Manner of registration of e-mail address:**
For Physical shareholders - please register the e-mail addresses online on the website of KFin Technologies Limited (RTA) by visiting the link <https://iris.kfintech.com/form15/forms.aspx?q=0> providing the necessary details like Folio No, Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card)/AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card).
For Demat shareholders - please update the same with respective depository and provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID+CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested copy of Aadhar card) to Company/RTA email id.
e) Members are requested to register/update their complete bank details for the purpose of dividend, if declared in future, with: Their Depository Participant(s), if shares are held in electronic mode and Company's Registrar by submitting (i) scanned copy of the signed request letter which shall contain member's name, folio number, bank details (Bank account number, Bank and Branch Name and address, IFSC, MICR details), (ii) self-attested copy of the PAN card and (iii) cancelled cheque leaf at website of the RTA <https://iris.kfintech.com/clientservices/iscl/InvestorGrievance.aspx?q=0> - mandate), if shares are held in physical mode.
f) The manner of voting remotely ("remote e-voting") has also been provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting during the AGM.
For Hindustan Motors Limited
Vishakha Gupta
Company Secretary
& Compliance Officer
M. No. A54948
Place: Kolkata
Dated: 27th August, 2022



RENAISSANCE GLOBAL LIMITED
CIN: L36911MH1989PLC054498
Regd. Office: Plot No. 36 A & 37, Seepz, Andheri (E), Mumbai - 400096
Tel: 022- 4055 1200 | Fax: 022-2829 2146
Web: www.renaissanceglobal.com | Email: investors@renaissanceglobal.com
NOTICE TO SHAREHOLDERS
(Transfer of Equity Shares to the Investor Education and Protection Fund (IEPF))
(As per Section 124(6) of the Companies Act, 2013)

Members are hereby informed that in terms of Section 124(6) of the Companies Act, 2013 and the IEPF Authority (Accounting, Auditing, Transfer and Refund) Rules, 2016 as amended to date, the shares, on which dividend has not been claimed or paid for seven consecutive years from the dividend declaration date, are liable to be transferred to the Demat account provided by the IEPF Authority, constituted by the Government of India under Section 125 of the Companies Act, 2013.
As per the said rules, the Company has sent individual communication at the latest available address of the shareholders whose shares are liable to be transferred to IEPF account for taking appropriate action and submitting requisite documents to claim the unpaid dividend before its transfer to IEPF Demat Account. Shareholders are advised to forward the requisite documents as mentioned in the said communication to the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) M/s. Link Intime India Pvt. Ltd. The list of such shareholders who have not encashed/claimed their dividends for last seven consecutive years and whose shares are therefore liable for transfer to IEPF Demat account is displayed on website of the Company www.renaissanceglobal.com.
Notice is hereby given that in the absence of receipt of valid documents/claims from the concerned shareholder(s) by the date mentioned in the communication, the Company would be initiating the process of transferring said shares to IEPF Demat account, without any further notice, in accordance with the said Rules. Once these shares are transferred by the Company to IEPF, no claim shall lie against the Company or RTA. However, the Shareholders may claim such shares by making an application to IEPF Authority in Form IEPF-5 as prescribed under the IEPF Rules. The said form is available on the IEPF website i.e. www.iepf.gov.in.
For any other information / clarification on this matter, the concerned shareholders may write to the Company at investors@renaissanceglobal.com or contact our RTA M/s. Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, L B S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Tel. No.: (022) 49186270, e-mail: iepf.shares@linkintime.co.in.
By order of the Board
For Renaissance Global Limited
Sd/-
CS Vishal Dhokar
Company Secretary & Compliance Officer
Place: Mumbai
Date: August 26, 2022



SINTERCOM INDIA LIMITED
CIN: L29299PN2007PLC129627
Registered Office: GAT No.127, At Post Mangrul, Taluka Maval (Talegaon Dabhade) Pune 410507
Tel.: +91-20-4852-2679 Telefax: +91-20-4852-2698
Email: investor@sintercom.co.in Website: www.sintercom.co.in

INFORMATION REGARDING 15TH ANNUAL GENERAL MEETING
Dear Members,
1. The 15th Annual General Meeting ("AGM/Meeting") of Sintercom India Limited ("Company") will be held on Friday, 23rd September, 2022 at 5:00 PM IST through video conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made there under and the Securities and Exchange Board of India (Listing obligations and disclosures requirements) Regulations, 2015 read with all the applicable circulars on the subject matters issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact the business as set out in the Notice of 15th AGM.
2. Members will be able to attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only, the details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.
3. The Notice of the AGM and Annual Report of the Company, inter alia, containing the financial statement and other statutory reports for the year ended 31st March, 2022 will be sent only by email to those Members whose email addresses are registered with the Company or with the respective Depository Participant in accordance with MCA Circulars and SEBI Circular. The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.sintercom.co.in and the websites of the Stock Exchange viz www.nseindia.com and the AGM notice will also be available on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Members are requested to note that physical hard copy of the minutes of the AGM will not be sent by the Company.
4. Manner of registering/updating email address: If your email ID is already registered with the Company/Depository, Notice of AGM along with Annual Report for FY 2021-22 and login details for e-voting shall be sent to your registered email ID. In case you have not registered your email ID with Company/Depository, please contact your Depository Participant (DP) and follow the process advised by your DP. "Please note that Entire Shareholding of Company is in Dematerialised form"
5. Manner of casting vote through E-voting: The Company is pleased to provide Remote e-voting facility ("Remote e-voting") of National Securities Depository Limited ("NSDL") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of E-voting during the meeting, to those Members who have not cast their vote on the Resolutions through Remote e-voting. Detailed procedure for casting vote through Remote e-voting before the AGM/E-voting during the AGM will be provided in the Notice. The details will also be available on the website of the Company.
The login credentials for E-voting shall be made available to the Members through email. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company/Depository Participants may generate login credential by following instructions given the Notes to the Notice of AGM. The same credentials may be used to attend the AGM through VC/OAVM.
6. For attention of Shareholders: The Company has not declared dividend for the Financial Year 2021-22. Further members may contact Ms. Anuja Joshi, Company Secretary & Compliance Office, for the matter connected with receipt of Notice and Annual Report by writing an email to investor@sintercom.co.in.
It is to be noted that the entire shareholding of the Company is being held in Dematerialised Form.
The above information is being issued for the information and benefit of all members of the Company and is in compliance with MCA and SEBI Circulars.

Place: Pune
Dated: 27th August, 2022
For Sintercom India Limited
Sd/-
Anuja Joshi
Company Secretary & Compliance Office

शनिवार, दि. २७ ऑगस्ट २०२२

आदित्य ठाकरेंवर किरीट सोमय्यांचा एक हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

मुंबई, दि.२६

: विधिमंडळ

अधिवेशनाचं सूप

वाजल्यानंतर

भाजपाच्या

नेतेमंडळींनी

मुंबईत

शिवसेनेविरोधात

आक्रमक

भूमिका घेतली

आहे. भाजपा

नेते किरीट

सोमय्या यांनी

आज मढमधील

स्टुडिओला भेट

देऊन पाहणी

केली. यानंतर

माध्यमांशी

बोलताना किरीट

सोमय्यांनी

शिवसेना आमदार

आदित्य ठाकरे

आणि काँग्रेस

आमदार अरुलम

शेख यांच्यावर

तब्बल एक हजार

कोटींचा भ्रष्टाचार

केल्याचा आरोप

केला आहे.

नियमात बसत

नसताना देखील

आदित्य ठाकरे

आणि अरुलम

शेख यांनी

मुंबईचे पालकमंत्री

असताना या

स्टुडिओच्या

बांधकामाला

परवानगी दिली

आणि त्यातून

स्टुडिओचं

व्हल्युएशन

असलेल्या एक

हजार कोटींचा

घोटाळा झाल्याचा

दावा किरीट

सोमय्यांनी

केला आहे.

आदित्य ठाकरे

आणि अरुलम

शेख यांच्या १

हजार कोटींच्या

घोटाळ्याचं

प्रात्याक्षित

आपण बघत

आहोत.

कोणत्याही

पर्यावरण

कायद्यात,

सीआरझेड

कायद्यात

सीआरझेड एक,

दोन विकास

क्षेत्रात अशा

बांधकामाची

परवानगी देता

येत नाही. जुलै

२0२१ मध्ये

आदित्य ठाकरे

आणि अरुलम

शेख यांनी या

जागेला भेट दिली

होती. इथल्या

२८ स्टुडिओच्या

बांधकामाचं

मूल्यांकन एक

हजार कोटी इतकं

आहे. त्यावेळी

परवानगी

संपली होती.

पण आदित्य

ठाकरे आणि

अरुलम शेख या

दोघा मुंबईच्या

पालकमंत्र्यांनी

दादागिरी केली.

भ्रष्टाचारी पद्धतीने

जुलै २0२१

मध्ये तात्पुरती

परवानगी

संपल्यानंतर

देखील हे

बांधकाम तोंडलं

नाही, असं किरीट

सोमय्या यावेळी

म्हणाले.

OTIS
ओटीस अ‍ॅलॅव्हेटर कंपनी (इंडिया) लिमिटेड
सीआयएन:युर९१५०एमएच१५५३पीएलसी00९१५८
नोंदणीकृत कार्यालय: ९वा मजला, मॅसेज टॉवर, माईडस्पेस, मालाड लिंक रोड, मालाड (प.), मुंबई-४०00६४, महाराष्ट्र.
दूर.: ९१-२२-२८४४७७00/६६७५५१५१, फॅक्स: ९१-२२-२८४४१७९१, वेबसाईट: www.otis.com
(कंपनीचे समभागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता)
गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे देण्यात न आलेले/दावा न केलेले लाभांश हस्तांतरणाकरिता सूचना
कंपनीच्या भागधारकांना कंपनी कायदा २०१३ (सदर कायदा) च्या कलम १२४(६) च्या तरतुदी आणि गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतर व परतावा) अधिनियम, २०१६, वेळोवेळी सुधारितप्रमाणे विहित नियमानुसार सूचना देण्यात येत आहे.
कंपनी कायदा २०१३ च्या विद्यमान तरतुदीनुसार वित्तीय वर्ष २०१४-२०१५ चे देण्यात न आलेले/दावा न केलेले लाभांश २३ सप्टेंबर, २०१५ रोजी घोषित झाल्यापासून ७ सलग वर्षांचा कालावधीमुळे आणि अद्यापी दावा न केल्याचे रेहिल्याने व न दिल्याच्या कारणास्तव ३0 ऑक्टोबर, २०२२ रोजी गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे. अशा संबंधित भागधारकांचे व आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणास देय लाभांशाचे संपुर्ण तपशील https://www.otis.com/en/in वेबसाईटवर कंपनीने अपलोड केले आहे.
भागधारकांना कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात लिंक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड/कंपनीकडे खातेधारक म्हणून भागधारकांचे प्रथम नाव नमुद असलेले मुळ रद्द केलेला घनादेशासह वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे भागधारकांनी किंवा अद्यायावर बँक खाते तपशीलासह सलायंट मास्टर यादीचे स्वसाक्षात्कीत प्रत डिमेंट स्वरुपात भागधारणा असणारे भागधारकांनी लेखी स्वरुपात त्यांचे दावा न केलेले लाभांशवर दावा करावा. कृपया नोंद असावी की, लाभांशावर दावा करण्याची अंतिम तारीख ३0 ऑक्टोबर, २0२२ आहे. सदर तारखेपयंत लाभांशावर दावा न केल्यास कंपनीकडून नियमानुसार पुढील कोणतीही सूचना न देता आयईपीएफ प्राधिकरणाच्या नावे संबंधित भागधारकाद्वारे धारण दावा न केलेले लाभांश हस्तांतरणाची प्रक्रिया कंपनीकडून सुरू केली जाईल.
कृपया नोंद असावी की, सदर नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतर केलेले दावा न केलेल्या लाभांशसंदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही.
भागधारकांनी नोंद घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित दावा न केलेले लाभांश तसेच अशा शेअर्सवरील आलेला सर्व लाभ यावर नियमात विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून www.iepf.gov.in वेबसाईटवर उपलब्ध ई-नमुना आयईपीएफ-५ मध्ये ऑनलाईन अर्ज सादर करून त्यावर पुन्हा दावा सांगता येईल आणि नमुना आयईपीएफ-५ मध्ये विहित आवश्यक दस्तावेजांच्या प्रतीसह कंपनीची नोंदणीकृत कार्यालयात स्वाक्षरी केलेल्या वास्तविक प्रती (कंपनीकडे नोंद नमुना स्वाक्षरीनुसार) पाठवाव्यात.
भागधारकांना याबाबत काही प्रश्न असल्यास कृपया संपर्क श्रीमती ऋतिका पवार , कंपनी सचिव आणि संपर्क तपशील ७२0८८४९५६२ किंवा rutika.pawar@otis.com वर ई-मेल करावा किंवा त्यांचा पत्रव्यवहार कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) लिंक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. रोड, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०00८९ येथे द्या. +९१-२२-४१८९८६२७0, फॅक्स:+९१-२२-४१९८६0६0, ई-मेल: rnt.helpdesk@linkintime.co.in वर कळवावे.
ओटीस अ‍ॅलॅव्हेटर कंपनी (इंडिया) लिमिटेडकरिता सही/-
ऋतिका पवार
कंपनी सचिव
(क्षेत्रिय अधिकारी)
ठिकाण: मुंबई
दिनांक: २५ ऑगस्ट, २0२२

महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड <p>(बी.पी. विंदाल ग्रुप कंपनी)</p> सीआयएन : एल९१९१९१एमएच९१८८पीएलसी०८०५४५ <p>नोंदणीकृत कार्यालय: पांच नगर, गाव- सुकेली, एन.एच.१७, बी.के.जी. रोड, तारानुवा रोहा, जि. रायगड - ४०२१२६, महाराष्ट्र. दूर.क्र. ०२१९१-२३८५११; ई-मेल: secretarial@mahaseas.com; वेबसाईट: www.jindal.com</p> काॅर्पोरेट कार्यालय: प्लॉट क्र.३०, संस्थात्मक सेक्टर ४४, गुरुग्राम-१२२००३, (एचआर) अंतर्गत काॅर्पोरेट कार्यालय : प्लॉट क्र.१०६, संस्थात्मक सेक्टर - ४४, गुरुग्राम-१२२००३ (एचआर)
कंपनीच्या ३४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती
कंपनी कायदा, २०१३ ('कायदा') आणि त्याअंतर्गत केलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्जिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिस्वयारमेंट्स) नियम, २०१५ च्या लागू तरतुदींचे पालन करून, सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, २०/२०२१, २१/२०२१ आणि २/२०२२ दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, डिसेंबर ८, २०२१, डिसेंबर १२४, मे ५, २०२२ अनुक्रमे सहकार मंत्रालयाने (एमसीए परिपत्रके) जारी केले आणि भारतीय सिंग्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ('सेबी परिपत्रक') द्वारे जारी केलेले २ मे २०२०, १५ जानेवारी २०२१ आणि १३ मे २०२२ रोजीचे परिपत्रक महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड च्या सदस्यांची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (' एजीएम) बुधवार, २१ सप्टेंबर २०२२ रोजी स.११:३० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिद्वारे (व्हीसी)/अन्य दूरकाय्य माध्यम (ओएव्हीएम) एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद केलेल्या व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहणारे सदस्य कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्यांच्या हेतूसाठी भोजले जातील.
एमसीए परिपत्रके आणि सेबीच्या परिपत्रकांनुसार, एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वित्तीय विवरणे आणि संचालक मंडळ आणि लेखापरीक्षांचे अहवाल आणि इतर कागदपत्रे त्यांच्याशी संलग्न करणे आवश्यक आहे (एकत्रितपणे 'वार्षिक म्हणून संदर्भित अहवाल') केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे ज्या सदस्यांचे ईमेल पते क्रमशः/ डिपॉझिटरी सहभागीदार (सेबी) येथे नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवले जाईल. एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना आणि सहभाग्याची पद्धत एजीएमच्या सूचनेत प्रदान केली आहे.
ज्या सभासदांनी प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केले आहेत आणि त्यांचे ई-मेल पते कंपनीकडे नोंदणीकृत नाहीत, त्यांना विनंती आहे की, सदस्यांनी त्यांचे नाव नमुद केलेल्या रीतसर स्वाक्षरी केलेल्या पत्राची स्कॅन केलेली प्रत, संपूर्ण पात्र, फोलिओ क्रमांक, कंपनीकडे असलेल्या सभाभागाची संख्या आणि पॅन कार्डची प्रत-साक्षिात्मक स्वरुप प्रत आणि खालीलपैकी कोणत्याही एका कागदपत्राची स्वयं-साक्षात्कृत स्कॅन प्रत उदा. आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, युटिलिटी बिल किंवा इतर कोणतेही सकारी दस्तऐवज, वार्षिक अहवाल २०२१-२२ प्राप्त करण्यासाठी कमीसेकडे नोंदणीकृत सदस्यांच्या पत्त्याच्या पुराव्याच्या समर्थनार्थ एजीएम सूचनेसह secretarial@mahaseas.com किंवा ta@alankit.com वर ईमेल पाठवून त्यांचे ई-मेल पते लवकरात लवकर नोंदवावेत.
डिमेंट स्वरुपात शेअर्स धारण करणारे सदस्य त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदारांसोबत त्यांचा ईमेल पत्ता अपडेट करू शकतात. भागधारक त्यांचा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर नोंदवून इतर कागदपत्रे कोणत्याही एव्हीनकरणाच्या बाबतीत कंपनीशी त्यांच्या काॅर्पोरेट कार्यालयात संपर्क साधू शकतात. एनईसीएस सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या वास्तविक स्वरुपात शेअर्स धारण करणारे सदस्य विहित फॉर्ममध्ये त्यांच्या एनईसीएस आदेशासह कंपनीला अधिकृत करू शकतात, जे कंपनीच्या www.jindal.com या वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकतात आणि एनईसीएस मार्फत ५ सप्टेंबर २०२२ पर्यंत नवीनतम लाभांश देण्याच्या विनंत्या पाठवल्या जाव्यात आणि डीमेंट स्वरुपात शेअर्स धारण करणारे सदस्य ज्यांना एनईसीएस सुविधेचा लाभ घ्यायचा आहे, ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीनिहित स्वरुपात आदेश पाठवू शकतात.
एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद केलेल्या ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनी तिच्या सर्व सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा पुरवत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी एजीएम दरम्यान ई-व्होटिंग पणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा देखील प्रदान करत आहे. एजीएमच्या सूचनेमध्ये रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंग अहवालासह एजीएमची सूचना केल्या जाईल. वेबसाइटवर म्हणजेच www.jindal.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच www.nseindia.com आणि www.bseindia.com वर टाकली जाईल.
महाराष्ट्र सिमलेस लिमिटेडकरिता सही/-
राम बी निगम
कंपनी सचिव

<p>IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI (Bandra Branch)</p> <p>R. A. E. &amp;mp; R. SUIT NO.91 OF 1982</p> <p>Shri Radhakrishna-Pundalik-Sapale (since deceased) } Shri Hemant Radhakrishna Sapale as heir and legal representative of deceased } late Shri Radhakrishna Pundalik Saple, Adult, Indian Inhabitant, r/o Parvati Nivas, } 38 Ft Rd, 10, Mahant Road Ext., Vile Parle (E), Mumbai 57, Mobile No. 8879002509 }..Plaintiff V/s.</p> <p>Shri-Lalji-Hansraj-Savle (since deceased) } 1 (a) Shri Bharrat Lalji Savle, } 1 (b) Shri Jayesh Lalji Savle, } as heir and legal representative of deceased late Shri Lalji Hansraj Savle, } Adult, Indian Inhabitant, trading at Shop No.1, Pundalik Nivas, Paranjape } " B" Scheme Road No.1, Vile Parle (East), Mumbai 400057. } 3. Mr. Sivam Jayantibhai Darji, } Indian Inhabitant, aged about 23 years, Occ.: Business, r/o Room No.32, } Achota Pandre Chawl, S. V. Road, Ambawadi, Dahisar (E), Mumbai 400068 } and carries on Trading business at Shop No.1, Pundalik Nivas, Paranjape } " B" Scheme Road No.1, Vile Parle (E), Mumbai 400057. } 4. Mr. Suresh Yadav, } Indian Inhabitant, aged about 40 years, Occ.: Business, r/o Not Known } and carries on Trading business at Shop No.1, Pundalik Nivas, Paranjape } " B" Scheme Road No.1, Vile Parle (East), Mumbai 400057. } 5. Mr. Jayantibhai Vitthalbhai Darji, } Indian Inhabitant, } Occ.: Business, r/o Room No.32, } Achota Pandre Chawl, S. V. Road, Ambawadi, Dahisar (E), Mumbai 400068 } and carries on Trading business at Shop No.1, Pundalik Nivas, Paranjape } " B" Scheme Road No.1, Vile Parle (E), Mumbai 400057. } Mobile Nos. 9768459636 / 7045714396 } Defendants To: } The Defendant Nos.3 and 4 abovenamed } Whereas the Plaintiff abovenamed has instituted the suit against Defendants praying therein that the Defendants be decreed and ordered to handover vacate and peacefulpossession of the said Shop No.1 at "Pundalik Nivas", Paranjape " B" Scheme Road, No.1, Vile Parle (East), Mumbai 400057 and other reliefs.</p> <p>You are hereby warned to appear in this court in person or by pleader duly instructed on 29 th August, 2022 at 2.45 p.m. in the Court Room No.36 to show cause against the application, failing wherein, the said application will be heard and determined ex-parte.</p> <p>Given under the seal of the Court, this 8 th August, 2022</p> <p>Sd/- (M. K. Shringare) Additional Registrar</p> <p>Mumbai Dated 23/08/2022</p>	
---	--

जाहीर सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. नरेंद्र अमराज जैन हे फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, ए विंग, क्षेत्रफळ ४६० चौ.फु. विरटअप क्षेत्र, रजनिंगंधा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, मिस्कीटा नगर, दहिसर पूर्व, मुंबई-४०००६८ यापुढे सदर फ्लॅट या जागेचे कार्यदेशीर मालक आहेत आणि सदर फ्लॅट बाबत सर्व अधिकार, हक्क व हितधारक आहेत आणि भागधारकांपर क्र.0२ नुसार अनुक्रमांक 0६ ते १0 (दोन्ही समाविष्ट) धारक रजनिंगंधा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड (सदर सोसायटी) द्वारे ६.५०/- प्रत्येकीकरी दर्शनी मुच्याचे ५ शेअर्सचे (सदर शेअर्स) धारक आहेत.
रजनिंगंधा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडद्वारे श्री. नरेंद्र ए. जैन यांच्या नावे फ्लॅट क्र.१०२, ए विंगबाबत भागधारकांपर क्र.0२ नुसार अनुक्रमांक 0६ ते १0 (दोन्ही समाविष्ट) धारक ६.५0/- प्रत्येकीकरी दर्शनी मुच्याचे ५ शेअर्स वितरित मूळ भागधारकांपर हक्क आहे आणि याबाबत २६ ऑगस्ट, २०२२ रोजी दहिसर पोलीस ठाणे येथे लापता नोंद क्र. २४४८८/२०२२ नुसार सी. नोंद करण्यात आली आहे.
कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतरण, तारण (तत्सम किंवा अन्य प्रकारे) अदलाबदल, वसणूक, भाडेपट्टा, मालकी हक्क, वहिवाट, कार्यदेशीर हक्क, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परित्रा, तावा किंवा जोचा किंवा अन्य जमी स्वरुपात कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपरी पुराव्यांसह लेखी स्वरुपात रजिस्टर्ड पॉस्ट एवढेच माग्या खाली नमुद केलेल्या पत्त्यावर त्यांच्या सदर मामलेसह अधिकाऱ्याबाबत आणि सदर मामलासह हस्तांतरणाबाबत आक्षेप/दवाव्याचे पुट्यर्थक दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा वा विहित काळावधीपर अ कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास उचित अशिलास सदर मामलातलागी अधिकार खेरीद करण्याचे दायित्व असलेल आणि हस्तांतर अशा दवाव्याच्या संदर्भाशिवाय पुणे केले जाईल आणि दावा, असल्यास सोडून दिला आहे किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल.
मालमनेची अनुसुची
फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, ए विंग, क्षेत्रफळ ४६० चौ.फु. विरटअप क्षेत्र, रजनिंगंधा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, मिस्कीटा नगर, दहिसर पूर्व, मुंबई-४०००६८, जमीन सीटीएस क्र.११४१, गाव दहिसर व तालुका बोरिवली.
श्री. प्रशांत ए. राणे
वकील, उच्च न्यायालय
बँकर: कार्यालय क्र.0२, १ला मजला, गिगार टॉवर, एम.व्ही. रोड, कावेरी गोवट्यावर नगर, दहिसर पोलीस ठाणे समोर, दहिसर (पूर्व), मुंबई-४०00६८.
ठिकाण: मुंबई
दिनांक: २७.0८.२०२२

जीसी व्हेन्चर्स लिमिटेड <p>सीआयएन: एल२४२४१एमएच९१८४पीएलसी0३११00</p> नोंदणीकृत कार्यालय: २०१-२१०, २रा मजला, ऑर्केडिया इमारत, ११५, नोर्मन पॉइंट, मुंबई-४000२१. दूर.क्र.:०२२-४००१६४00, फॅक्स: 0२२-४0१९८६५0, वेबसाईट: www.geeceeventures.com. ई-मेल: geecee.investor@gcvl.in
अडतीसाच्या (३८व्या) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, जीसी व्हेन्चर्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ रोजी ७.४.00वा.(भाप्रवे) एजीएमच्या सूचनेत लागू व्यवसायावर विमर्श करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या नमुद तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत सहाविधात सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२0२0, १७/२0२0, २०/२0२0, ३१/२0२0, 0२/२0२१ व 0२/२0२२ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२0, १३ एप्रिल, २0२0, ५ मे, २0२0, १३ डिसेंबर, २०२०, १३ जानेवारी, २०२१ व ५ मे, २०२२ रोजीचे सीबीद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१ व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे, २०२२ (सेबी परिपत्रके) सहवाचिता (सेबी) (लिस्टिंग ऑब्जिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन) नुसार होणार आहे. एमसीए परिपत्रके आणि सेबीच्या परिपत्रकांचे पालन करून, २०२१-२२ आर्थिक वर्षाच्या एकान्तिक वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना केवळ त्या सदस्यांना ई-मेलद्वारे पाठविली जाईल ज्यांचे ईमेल पते कंपनी/डिपॉझिटरी सहभागीकडे (डीपी)/निबंधक आणि शेअर ट्रान्सफर एजंट उदा. लिंक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) नोंदणीकृत आहेत.
एजीएम सूचना व एकत्रित वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २0२१-२२ हे कंपनीच्या www.geeceeventures.com वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि नॅशनल सिंग्युरिटीज अँड डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
सदस्य फक्त (व्हीसी/ओएव्हीएम) द्वारे (एजीएम) उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात ज्याचा तपशील कंपनीने (-एजीएम) च्या सूचनेमध्ये प्रदान केला आहे, कृपया लक्षात ठेवा की, कंपनीच्या ३८व्या एजीएममध्ये सदस्यांनी वैयक्तिकरित्या उपस्थित राहाण्याची आवश्यकता कोणतीही तरतूद केलेली नाही. (व्हीसी/ओएव्हीएम) द्वारे सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना कंपनी कायदा, २०१३ च्या कलम